

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत
नामनिर्देशित कार्यालयातील राज्य शासकीय गट-क
संवर्गातील लिपिक-टंकलेखक या पदांचे सेवाप्रवेश
नियम व सेवाशर्ती बाष्पके संचालनालयातील
“लिपिक-टंकलेखक” ह्या संवर्गास लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक: बाष्पके-०५२५/ प्र.क्र ५६/ कामगार -१
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम काम मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: ०३ जून, २०२५

संदर्भ :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क.आरटीआर-२०१४/प्र.क्र.३५५/१२,
दिनांक ०६/०६/२०१७.
- २) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचनेन्वये आरटीआर-१०१३/प्र.क्र.५०/१३/१४-अ,
दिनांक २१/०२/२०१८
- ३) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: प्रानिनं १२२०/६२/प्र.क्र.३०/का.१३-
अ, दि.०२ नोव्हेंबर, २०२२.

प्रस्तावना :-

सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क.आरटीआर-२०१४/प्र.क्र.३५५/१२ दिनांक ०६/०६/२०१७ अन्वये, बृहमुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क पदाचे तर, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचनेन्वये आरटीआर-१०१३/प्र.क्र.५०/१३/१४-अ, दिनांक २१/०२/२०१८ अन्वये बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क पदाचे सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यात येते.

२. सबब, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिनस्त औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील “लिपिक-टंकलेखक” या संवर्गास सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भाधिन क्र.१ व २ च्या अधिसूचनेद्वारे प्रसिध्द केलेले लिपिक-टंकलेखक, गट-क या पदासाठीचे सेवाप्रवेश नियम उपरोक्त संदर्भीय क्र.३ येथील शासन निर्णयास अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या बाष्पके संचालनालयातील लिपिक-टंकलेखक या संवर्गासाठी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पदभरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती केल्या जाणाऱ्या लिपिक-टंकलेखक पदाचा वेतनस्तर/वेतनश्रेणी (एस-६:१९९००-६३२००) तसेच कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भरतीचे निकष, शैक्षणिक अर्हता व अनुषंगिक अटी ह्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिनस्त बाष्पके संचालनालयातील “लिपिक-टंकलेखक” या संवर्गाशी समकक्ष असल्याने, सामान्य प्रशासन

विभागाच्या उपरोक्त दि.६.६.२०१७ व दि.२१.०२.२०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिध्द केलेले लिपिक-टंकलेखक पदांचे सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती बाष्पके संचालनालयातील “लिपिक-टंकलेखक” या संवर्गास लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच, सामान्य प्रशासन विभागांतर्गत सदर सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती यामध्ये वेळोवेळी होणारे बदल प्रस्तुत बाष्पके संचालनालयातील “लिपिक-टंकलेखक” पदासाठी लागू होतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०६०३१६३५३३६४१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(बा.सि.शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई

प्रत -

१. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई-२१. (पत्राने)
४. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
६. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीस सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
७. उप सचिव, साप्रवि/कार्या.१२, मंत्रालय, मुंबई.
८. निवडनस्ती (काम-१)